

AIL/SE/NA/2021-22 February 23, 2022

To

BSE Limited	National Stock Exchange of India Ltd
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C-l, G
Dalal Street, Mumbai 400 001	Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
Scrip Code: 542752	Symbol: AFFLE

<u>Sub: Disclosure pursuant to Regulation 30 & Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir/Madam,

This is to inform that the Company has duly published newspaper advertisement for making an application to Regional Director, Mumbai for shifting of Registered Office of the Company from Mumbai, Maharashtra to NCT of Delhi in the following newspapers on Wednesday, February 23, 2022.

- Business Standard (English Language National Daily Newspaper All Editions) and
- Navashakti (Marathi Language Daily Newspaper Mumbai Edition).

Submitted for your information and records.

Thanking you,

For Affle (India) Limited

Parmita Choudhury

Company Secretary & Compliance Officer

But supply challenges, cost pressures to impact margins in the near term: Brokerages


RAM PRASAD SAHU

Mumbai, 22 February

weak performance in the March quarter due to muted export revenues from commercial vehicles and supply-chain issues led to an 8 per cent fall in the stock of Bharat Forge from the highs this month. While this trend and the pressure on margins will persist in the short term, brokerages are positive on the stock, citing strong growth for non-automotive (auto) business, India's commercial vehicle revival, and revenue inflow from multiple defence projects it has bid for.

Pegged back by a 10 per cent decline in export revenue, the company saw marginal decline in revenue on a sequential basis. The company highlighted that a drop in export revenue was largely due to lower production of Class 8 trucks due to shortage of semiconductor

North American Class 8 truck orders were down 8 per cent monthon-month in January, compared with December last year and 50 per cent lower than the year-ago levels. Lower new orders are due to supplychain shortage and production constraints. Truck demand in this seg-



EXPORTS UNDER PR	ESSURE	% change				
in ₹ crore	Q3FY22	YoY	QoQ			
Tonnage ('000 kilos)	53,365	4.8	-6.5			
Domestic revenue	722	40	16.5			
Export revenue	861	68.4	-9.6			
Net sales*	1,602	54.7	-0.3			
Raw material (% of sales)	41.7	472 bps	197bps			
Operating profit	408	74.8	-10.4			
Operating margin (%)	25.5	293 bps	-288 bps			
includes other operating income; Bps: basis points						

ment, however, remains strong on domestic and export revenue perthe back of robust order backlog new orders, and production rates.

Sources: Company, Systematix Institutional Research

While supply constraints are expected to ease gradually, the forging company has guided for better

formance on a sequential basis in the March quarter.

The industrial segment, which accounts for 46 per cent of revenue,

by improvement in the oil and gas segment, which is supported by rising crude oil prices. The segment is expected to do well on the back of demand from key markets, such as Europe, the US, and India.

Decline in volumes and raw material pressures took a toll on the margins in the quarter. The operating performance in the quarter was 11 per cent below consensus estimates and was impacted by a weak product mix and commodity inflation, according to Systematix Research.

The company indicated that raw material cost pressures, along with higher logistics and energy costs in Europe due to the ongoing geopolitical crisis, are expected to impact profitability in the first half of calendar year 2022. Lower margin expectations have led analysts at Emkay Research to cut earnings per share estimates for FY22-24 by 2-3

A major opportunity from the auto side for the company is electric vehicle (EV) components, with order wins of \$50 million (total order wins at \$100 million) in the last nine months. Within the EV space, the company is focusing on aluminium forging (lightweighting) and power electronic components.

As LIC's giant IPO nears, concerns over govt control

India's \$8-billion initial public offering (IPO) are seeking assurances from company management that it will not sacrifice their interests to meet the goals set out a key buyer of shares in stateby the government, its controlling shareholder, said sources.

SI. No. Description of Special Resolution(s)

Vice President (Corporate Engineering Services)

Executive Office

Instructions for remote e-voting

has been provided in the Notice.

CS M. Adinarayana

NATCO Pharma Limited

(NATCO) NATCO Pharma Limited

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to and in compliance with the provisions of Section(s, 108, 110 and other applicable provisions, If any, of the Companies Act, 2013 (the Act)

read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Secretarial Standard

20 n General Meetings (the SS), read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 8, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 30/2020 dated Sept

Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 8, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs

Circular No. 20/2021 dated December 8, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of the Members of NATCO Pharma Limited (the Company) is being sought for the following Special Resolution(s) by way of Postal Ballot through remote e-voting process only (remote e-voting):

o appoint Sri V.C. Nannapaneni (DIN: 00183315) as Managing Director of the

To appoint Sri Rajeev Nannapaneni (DIN:00183872) as Director and Chie

To reappoint Sri P.S.R.K Prasad (DIN: 07011140) as Director and Executive

To reappoint Dr. D. Linga Rao (DIN: 07088404) as Director and Presider

In compliance with the above mentioned provisions and MCA circulars, the electronic copies of Postal Ballot Notice ('Notice') along with the Explanatory Statement has beer

sent on February 22, 2022 to those Members whose names appeared in the Register o

Members / List of Beneficial Owners maintained by the Company/ Depositories respectively as at close of business hours on Friday, February 18, 2022, (the 'Cut-of

date') and whose e-mail IDs are registered with the Company/Depositories. In accordance with the abovementioned Circulars, members can vote only through remote e-voting process. Further, pursuant to the aforesaid circulars the requirement of sending

physical copies of the Notice, postal ballot forms and pre-paid business reply envelopes

Notice is available on the Company's website i.e., www.natcopharma.co.in, website of Stock Exchanges i.e., BSE Limited and the National Stock Exchange of India Limited alwww.bseindia.com.and www.nseindia.com.

n compliance with the provisions of Section(s) 108, 110 of the Act read with the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation Companies (wandsgenerical Administratory) Rules, 2014, as a mented and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, the Company has provided the facility to

the Members to exercise their votes electronically through remote e-voting only on the e

voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL). The login credentials for casting votes through remote e-voting have been sent to the members along with the Notice. The detailed procedure for casting of votes through remote e-voting

Members whose names appeared in the Register of Members/ List of Beneficial Owners as on the cut-off date i.e., Friday, February 18, 2022, are eligible to vote on the resolutions

set out in the Notice through remote e-voting only. The voting rights shall be reckoned on the paid-up equity shares registered in the name of the Members as on that date. Members are requested to provide their assent or dissent through remote e-voting only. A person who is not a member as on the cut-off date should treat the Notice for information

The remote e-voting period shall commence on Thursday, February 24, 2022 (9.00 a.m. IST) and end on Friday, March 25, 2022 (5.00 p.m. IST). Members may cast their vote electronically during the aforesaid period. The remote e-voting module shall be disabled at 5.00 p.m. IST on Friday, March 25, 2022 and remote e-voting shall not be allowed

beyond the same. During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialised form, may cast their vote by remote e-voting.

Once the vote is cast on the resolution, the Member will not be allowed to change

subsequently or cast the vote again. Members who have not registered their email ID are

a) Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email ID with the Company are requested to register/update their email ID with M/s. Venture Capital and Corporate investments Pvt. Ltd., by sending duly signed request

letter at investors relations@vccipl.com with details of folio number and attaching a self-

b) Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email ID with the relevant Depository Participants with whom they maintain their demai

Members are requested to note the following contact details for addressing e-voting

CS Kiran Kumar Bodla (CP No. 15876), Proprietor, M/s. BK & Associates, Practicing

Company Secretaries. Hyderabad has been appointed as the Scrutinizer for conducting

the Postal Ballot through remote e-voting process only in a fair and transparent manner. The result of voting will be announced on or before Sunday, March 27, 2022 (5.00 p.m.

requested to register the same in the following manner:

Company Secretary & Vice President (Legal & Corporate Affairs)

NATCO House, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad-500034

Telangana State, India. Phone No.: 040-23547532

E-mail: investors@natcopharma.co.in

Regd. Office: NATCO HOUSE, Road No.2, Banjara Hills, Hyderabad - 500 034 CIN : L24230TG1981PLC003201 www.natcopharma.co.in

In virtual roadshows for India's

LIC has, in recent years, been owned firms sold off by New

successful public issues of shares. It has also been tapped to rescue struggling financial institutions.

Potential conflicts of interest issues are taking centre-stage in the IPO roadshows that began last week and are expected to go on till the end of the month, said

"The government tends to act Delhi, often bailing out less-than- shareholder and it tends to get its added Subramanian.

CIN: L65990MH1994PLC0804511

mentioned below:

Date: 22.02.2022

Place: Gurugram

(East) Mumbai -400059, Maharashtra"

position confused at different points in time," said Shriram Subramanian, founder of proxy advisory firm InGovern, who has

"The government ministries

Appoint two-three key people as life policy's nominees

Not only should a life insurer settle receives, it should also be quick in doing so. The recently published Handbook on Indian Insurance Statistics for 2020-21 features data on duration-wise claim settlement. Buyers should look it up to see which insurers have been quicker in settling claims. However, for claims to be settled on time, policyholders and nominees, too, must fulfil their obligations.

Fill proposal form carefully

To protect your nominees from hassles at the time of claim settlement, fill the proposal form correctly and completely.

"Don't hide anything just because you may have to submit more documents or undergo further medical tests," says Sajja Praveen Chowdary, business unit head-term life insurance, Policy-Bazaar. Some details are crucial.

"Information related to income. ownership of other life policies, and health must be disclosed truthfully," says Abhishek Misra, chief executive officer and principal officer, Bonanza Insurance. He adds that policyholders should fill

the proposal form themselves, or review it after it has been filled by an

Keep family members in the loop

After purchasing a policv, inform the nominee and other key family members.

"In India, family members are often not aware of all becomes incontestable. Payouts the policies purchased by the happen faster in such policies," breadwinner," says Naval Goel, founder and CEO, PolicyX.com.

MONEY

Update nominee details

Sometimes the nominee changes, but the policyholder fails to inform the insurer. For instance, the policyholder's wife may have been the at times gets into a detailed invesnominee, but she passes away. The

FACTOR IN SPEED OF CLAIMS SETTLEMENT a high percentage of the claims it WHEN CHOOSING INSURER

Compare claim settlement data for insurers of similar size

•			
nsurer	Total claim settled (₹ crore)		Claims settled within 30 days (%)
.IC	18,295.6	95.1	
CICI Prudential	1,504.6	85.4	
BI Life	1,398.8	90.5	
HDFC	1,037.2	69.4	
Max Life	885.6	99.9	
「ata AIA	478.4	100.0 ▮	
Aditya Birla Sun Life	440.3	99.8	
Bajaj Allianz	410.7	88.3	
NB MetLife	331.7	99.9	
Kotak Mahindra	299.9	61.3	

10 largest insurers (by claim amount settled) selected here Data is for 2020–21. Source: Handbook on Indian Insurance Statistics, 2020–21

insurer that his child is now the nominee. "If the change was not made prior to the insured's death, the insurer will ask for additional documents, like a succession certificate, to ensure that money is paid to the rightful legal heir," says Atri Chakraborty, chief operating officer, IndiaFirst Life Insurance.

If a nominee's details - address, bank details, etc – change, update that information also at the earliest with the

Policy age matters

According to Section 45 of the Insurance Laws (Amendment) Act. 2015. no claim can be repudiated after the policy has been in force for three "The policy

says Chakraborty. If a claim is raised within three years, the insurer can repudiate the claim on the ground of misrepresentation or suppression of material facts. "In such cases, the claim process can become lengthy as the insurer tigation," says Goel.

documentation

Claim settlement gets delayed if the nominee submits incomplete documentation. The key documents that need to be provided are the original policy, death certificate, know-your-customer documents, copy of cancelled cheque and bank statement, and filled claim form. In cases where the insurer wants to investigate more, it can ask for the hospital discharge summary and case-related papers. In case of an accidental death, insurers usually ask for the first information report and the post-mortem report.

Select nominee carefully

During the Covid-19 pandemic. there were many cases of husband and wife passing away within a short span. The heirs had to run around to obtain a succession certificate. In non-life policies, the nominee can receive the money, but holds it in trust for the heirs.

"In life insurance, the concept of a beneficial nominee was introduced through the amendment of 2015. Immediate family members, like parents, spouse, and children, can be appointed beneficial nominees," says Yashojit Mitra, partner, Economic Law Practices.

management and the IPO bankers Prospective investors in Life have been peppered with ques-

Mumbai, 22 February

biggest-ever public listing, LIC Insurance Corporation (LIC) of tions about the insurer's past investments and their quality, four people with knowledge of the matter said.

Form No. INC-26

[Pursuant to Rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014]

Before the Central Government

Regional Director, Western Region, Mumbai

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act. 2013

and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of Companies (Incorporation

In the matter of AFFLE (INDIA) LIMITED having its Registered

office at 102, Wellington Business Park-I, Off Andheri Kurla

Marol, Andheri (East) Mumbai - 400059, Maharashtra

Notice is hereby given to the General Public that the Company proposes

to make Application to the Central Government under Section 13 of

the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of Clause

II of the Memorandum of Association of the Company in terms of the

special resolution passed at the Annual General Meeting held on September 23, 2021 to enable the Company to change its Registered

Any person whose interest is likely to be affected by the proposed

change of the registered office of the Company may deliver either or

the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint

form or cause to be delivered or send by registered post of his/he

objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region

Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharastra

within fourteen days from the date of publication of this notice with a

copy to the applicant company at its Registered office at the address

'102. Wellington Business Park-I, Off Andheri Kurla Marol, Andher

KSS PETRON PRIVATE LIMITED (In Liquidation)
CIN: U45400MH2007PTC234297
Read, Off: Swastik Chambers 2017

Regd. Off: Swastik Chambers, 6th Floor Sion Trombay Road, Chembur Mumbai MH 400071 Date & Time of Auction: 21.03.2022 from 11:00 A.M. to 02:00 P.M. (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets of KSS Petron Private Limited (Corporate Debtor) which are part of the Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble Nationa Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated 27.12.2019. The sale of assets will take place through the e-auction platform

Reserve

(In Rs.)

,92,48,715/

eserve Price, EMD Amount & Incremental Bid is given in the below table

Assets of the Corporate Debto

Petron Private Limited, Village & P.O

Gadota, Tehsil: Dudu, Ajmer Road

District: Jaipur. Raiasthan - 303008

For and on behalf of Affle (India) Limited

Company Secretary & Compliance Office

Parmita Choudhury

Membership No. A26261

EMD Amount | Incrementa

Amount

20.000/-

submission

timeline

59,24,870/-

From

Office from "Mumbai, Maharashtra" to "NCT of Delhi"

not attended the roadshows.

may tend to think that LIC is 100 per cent under their control and would like to exert that kind of an influence whenever required and as a regulator, manager, and that is a concern for investors,

CHEVIOT COMPANY LIMITED CIN: L65993WB1897PLC001409

Registered & Administrative Office 24. Park Street, Magma House, 9th Floor, Kolkata-700 016

Ph: +91 82320 87911/12/13; Email: cheviot@chevjute.com Website: www.groupcheviot.net

NOTICE The following share certificates have been reported lost and the holders of the shar

certificates have requested the Company for issue of duplicate share certificate:						
Share	Distinctive Nos.		No. of	Name of	Folio	
Certificate No.	From	То	Shares	Shareholder(s)	No.	
8101	4027788	4027798	11	MR.VINOD CHANDRA	V00030	
23934	4567490	4567505	4567505 16 RATILAL PAREKH		V00000	
7476	3984682	3984692	11	PRODYOT KUMAR	P00108	
				LAHA, ESQ		

s received within 15 days from the date of this publication. Public is cautioned no deal in the said share certificate(s) For Cheviot Company Limited

Place : Kolkata Aditya Banerje Company Secretary

Emami limited CIN: L63993WB1983PLC036030 Regd. office: Emami Tower 687, Anandapur, E M Bypass, Kolkata 700107, West Bengal

NOTICE lotice is hereby given that the Company has received the following applications from investors/shareholders: l. Nila Dholaki 951667 952338 certificate
2. Change of name to
Nila Kaushikrai Dholakia J/H- Himanshu

The Company will proceed to carry out issue of duplicate share certificate and name correction, if any objection eived by the Company's Registrars, Maheshwari Datamatics Pyt Ltd. 23, R.N. Mukherjee Road ,5th Floor, Kolkata 700001 within 15 days from publication her

For Emami Limited

Place: Kolkata A. K. Joshi Date: 21st February 2022

Companies, Maharashtra, Mumbai on July 19, 2012. Our Company, upon incorporation, took over businesses carried on by our promoters, Mr. Amrit Jawanmalji Shah and Mr. Jawanmal Moolchand Shah as a sole proprietor of M/s. Jineshwar Gold and M/s. Padmavati Jewels respectively. Our Company was subsequently converted into public limited company pursuant to special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting of our company held on August 30, 2017 and the name of our Company was changed to "Moksh Ornaments Limited" vide fresh certificate of incorporation consequent upon conversion to public limited Company was issued by the Registrar of Companies, Mumbai dated September 07, 2017.

Corporate Identification Number: L36996MH2012PLC233562

Registered Office: B-405/1, B-405/2, 4th floor, 99, Mulji Jetha Bldg, Kalbadevi Road, Vitthalwadi, Kalbadevi, Mumbai - 400 002, Maharashtra, India Contact Person: Ms. Charmy Harish Variva, Company Secretary and Compliance Officer | Tel: 022 – 6183 4395 Email: cs@mokshornaments.com | Website: www.mokshornaments.com

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. AMRIT JAWANMALJI SHAH AND MR. JAWANMAL MOOLCHAND SHAH

ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10.00/- (RUPEES TEN ONLY) ("RIGHTS EQUITY SHARES") EACH AT A PRICE OF ₹ [●]/- (RUPEES [●] ONLY) PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ [♠]/- (RUPEES [♠] ONLY) PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") FOR AN AMOUNT NOT EXCEEDING ₹4,900.00 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF MOKSH ORNAMENTS LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") IN THE RATIO OF [O] RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY [O] FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE, [O]. THE ISSUE PRICE IS [O] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE. FOR FURTHER DETAILS, KINDLY REFER TO THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 91 OF THIS DRAFT LETTER OF OFFER.

This Public Announcement is being made in compliance with the provisions of Regulation 72 (2) of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements), 2018 as amended ("SEBI ICDR Regulations") to state that Moksh Ornaments Limited is proposing subject to requisite approvals, narket conditions, and other considerations, for an issue of Equity Shares on rights basis and has on Monday, February 21, 2022 filed the Draft Letter of Offer dated February 21, 2022 ("DLoF") with the National Stock Exchange of India Limited ("NSE"), the stock exchange on which the Equity Shares of the Company are presently listed. Since the size of the Issue is less than ₹ 5,000.00 Lakhs, as per the SEBI (ICDR) Regulations, the DLoF has not been filed with the Securities and Exchange Board of India ("SEBI") nor shall SEBI issue any observation on the DLoF.

Pursuant to Regulation 72 (2) of the SEBI (ICDR) Regulations, the DLoF is filed and hosted on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and website of the Shreni Shares Private Limited, the sole Lead Manager at www.shreni.in, and is open to public for comments, if any. All the nembers of the public are hereby invited to provide their copy of comments on the DLoF to our Company, and the Lead Manager with respect to disclosures made in the DLoF, at the respective addresses mentioned herein. All the comments must be received by our Company and the Lead Manager on or before 5:00 p.m. on Monday, March 14, 2022, i.e. within 21 (Twenty-One) days from the aforementioned date of filing of DLoF.

This Public announcement has been prepared for publication in India and may not be released in any other jurisdiction. Please note that the distribution of the DLoF and the Issue of Equity Shares on a rights basis to persons in certain jurisdictions outside India may be restricted by legal requirements prevailing in those jurisdictions. Accordingly, any person who acquires Rights Entitlements or Rights Equity Shares will be deemed to have declared, warranted, and agreed that at the time of subscribing to the Rights Equity Shares or the Rights Entitlements, such person is not and will not be in the United States and/or in other restricted jurisdictions. The Rights Equity Shares of the Company have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended, or in any other jurisdiction which have any restrictions in connection with offering, issuing and allotting Rights Equity Shares within its jurisdiction and/or to its citizens. The offering to which the DLoF relates is not and under no circumstances is to be construed as, an offering of any Rights Equity Shares or Rights Entitlements for sale in the United States or any other jurisdiction other than India or as a solicitation therein of an offer to buy any of the said Rights Equity Shares or Rights Entitlement.

Investment in equity and equity related securities involves a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and this Issue including the risks involved. The Rights Equity Shares have not been recommended or approved by SEBI nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of this DLoF. Investors are advised to refer to the section titled "Risk Factors" beginning on page 18 of the DLoF before investing in the Issue.

For details on the share capital of our Company, please refer to the section titled "Capital Structure" beginning on page 43 of the DLoF. **REGISTRAR TO THE ISSUE** LEAD MANAGER TO THE ISSUE

SHRENI SHARES PRIVATE LIMITED A-102, Sea Lord CHS, Above Axis Bank, Ram Nagar, Borivali (West), Mumbai - 400 092, Maharashtra, India **Telephone:** 022 - 2808 8456

Email: shrenishares@gmail.com Investors Grievance e-mail: info@shreni.in Contact Person: Ms. Kritika Rupda

SEBI Registration Number: INM000012759



1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai- 400 059, Maharashtra, India Telephone: +91 22 6263 8200: Email: rightsissue@bigshareonline.com

Investors Grievance e-mail: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Mr. Vijay Surana SEBI Registration Number: INR000001385

> On behalf of Board of Directors **Moksh Ornaments Limited** Mr. Amrit Jawanmalii Shah

> Chairman & Managing Director

Place: Mumba

Date: February 22, 2022

Disclaimer: Moksh Ornaments Limited is proposing, subject to the receipt of requisite approvals, market conditions, and other considerations, to make a right issue of its Equity Shares and has filed the DLoF with National Stock Exchange of India Limited ("NSE"). The DLoF is available on NSE website www.nseindia.in as well as on the website of the Lead Manager at www.shreni.in. Investors should note that investment in equity shares involve a high degree of risk and for details relating to the same, see the section titled "Risk Factors" on page 18 of the DLoF.

"the Auction Site") to 05.03.2022 For more details in relation to assets and terms & conditions of the auction, please refer the Process

OTTO:
The sale of assets through e-auction is on "AS IS WHERE BASIS", "AS IS WHAT BASIS", "WHATEVER THERE IS" AND "NO RECOURSE BASIS".

For any further information or clarification, you may please reach out to th Liquidator at 011-49121644-45 or his team member, Mr. Divish Ahuja at +9

CS Vineet K Chaudhary

Liquidator
In the matter of KSS Petron Private Limited
IBBI Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00103/2017-18/10246
Iiquidatorksspetron@vkcindia.com (process specific)
ip.vineetchaudhary@gmail.com (registered with IBBI)
Address of the Liquidator registered with IBBI:
D-38, LGF (L/S), South Extension, Part-II, New Delhi-110049

Document available on the website of the Corporate Debtor https://ksspetron.in/liquidation.html

This Public Notice has been issued with the intent to carry out e-Auction of assets of KSS Petron Private Limited jointly with the assets of Petron Engineering Construction Limited (in Liquidation) located at the Auction site. The prospective bidders may access the public notice and process document in relation to assets of PECL at its process specific website i.e. http://petronengineering.com/liquidation-process/liquidation-process.

Date: 23.02.2022 Place: New Delhi

(Legal & Corporate Affairs) FCS No. 3808

These results will also be displayed along with the Scrutinizer's Report on the notice board of the Company at its Registered Office. The results will also be uploaded on the website of the Company www.natcopharma.co.in, website of Stock Exchanges i.e., BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular manner of casting vote through remote e-voting. For NATCO Pharma Limited Sd/- M. Adinarayana Company Secretary & Vice President Place: Hyderabad Date: February 22, 2022

60588209 or Mr. Vinod Singh at +91 9783444476. or KSS Petron Private Limited (In Liquidation)

FICICI Bank

गाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांव २०१-बी, २ रा मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बी३, वायफाय आयर्ट पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

१) आयसीआयसीआय बँक लि. कडील कर्जदारांचे नाव **संग्राम चंद्रकांत वाडेकर** आणि येथे नमूद गृहकर्ज खाते क्र. **एलबीकेपीआर००००४९७९८१४** करिता दिनांक २**५ जून, २०२१** रोजीच्या शिर्षक . सरफैसी १३(२) सूचना (यानंतर ''सदर सूचना'' असा उल्लेख) च्या संदर्भासह आहे. आम्ही नमूद करू इच्छितो की, अनवधानाने आणि अजाणतेपणे फक्त प्लॉट क्र. ५५ सीमाबध्द हे नमुद करण्यात आले आहे आणि प्लॉट क्र. ५६ सीमाबध्द हे जोडपत्र ''ए'' मध्ये गाळले गेले आहे.त्यामुळे तुम्हाला प्लॉट क्र. ५६ सीमाबध्द-उत्तरेला द्वारे: कॉलनी रोड, दक्षिणेला द्वारे: महसुल सर्व्हे क्र. १२६७/१२ मिळकत, पूर्वेला द्वारे: प्लॉट क्र. ५५ मिळकत, पश्चिमेला द्वारे: प्लॉट क्र.५७ मिळकत असे वाचण्याची विनंती करण्यात येत आहे. सदर सरफैसी १३(२) मध्ये नमूद इतर सर्व तपशिलात कोणताही बदल नाही. आम्ही सदर संदर्भात तुम्हाला झालेल्या गैरसोईबद्दल मनापासून खेद व्यक्त करीत आहोत.

दिनांक: २२ फेब्रुवारी, २०२२ प्राधिकत अधिकारी ठिकाण: महाराष्ट्र आयसीआयसीआय बँक लिमिटेड

प्रपत्र क्र. आयएनसी-२६

(कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरुन) केंद्र सरकार समक्ष

विभागीय संचालक, पश्चिम विभाग, मुंबई कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ च्या पोट-कलम (४) आणि कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या रूल ३० च्या पोट-कलम (५) च्या खंड (ए) च्या

प्रकरणात आणि

ॲफल (इंडिया) लिमिटेड

जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे १०२, वेलिंग्टन बिझनेस पार्क-।, अंधेरी कुर्ला मरोळ

लगत, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००५९, महाराष्ट्र येथे. (सीआयएन: एल६५९९०एमएच१९९४पीएलसी०८०४५१)

....याचिकाकर्ता सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, ''मुंबई, महाराष्ट्र'' मधून '' दिल्लीच्या एनसीटी'' येथे तिचे नोंदणीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी २३ सप्टेंबर. २०२१ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या खंड ॥ च्या बदलाचे पुष्टिकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये केंद्र सरकारकडे अर्ज करण्यासाठी कंपनी

कोणाही व्यक्तीचे हितसंबंध अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास **गुंतवणुकदार तक्रार प्रपत्र[ँ] भरून एमसीए-२१ पोर्टल** (www.mca.gov.in) येथे किंवा अर्जदार कंपनीला खालील नमुद पत्त्यावर तिच्या नोंदणीकृत कार्यालयात अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून चौदा दिवसात विभागीय संचालक, पश्चिम विभाग, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई- ४००००२, महाराष्ट्र यांना विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमूद करून शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची/तिची हरकत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात पाठवू शकतात.

'१०२, वेलिंग्टन बिझनेस पार्क-।, अंधेरी कुर्ला मरोळ लगत, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००५९, महाराष्ट्र' ऑफल (इंडिया) लिमिटेड च्या वतीने आणि करिता

परमिता चौधरी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : २२.०२.२०२२ ठिकाण : गुरुग्राम सभासदत्त्व क्र. ए२६२६१

CUB

सिटी युनियन बँक लि. क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट

प्रशासकीय कार्यालय : क्र. २४-बी, गांधी नगर, कुंबकोणम-६१२ ००१, **ईमेल आयडी :** crmd@cityunionbank.in फोन : ०४३५-२४३२३२२, फॅक्स : ०४३५-२४३१७४६

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये पुनर्निविदा-नि-लिलाव विक्री सचना खालील मिळकत/ती या **सिटी युनियन बँक लिमिटेड** कडे गहाण आहेत त्या कर्जदार/हमीदार क्र. **१) श्री** संतोष श्रीमंत चानकोते, कै. श्रीमंत चंडप्पा चानकोते यांचा मुलगा, फ्लॅट क्र. १०६. पहिला मजला, श्र गणेशचंद अपार्टमेंट, गेरसे रोड, शास्त्री कॉलनी, वाशिंद पूर्व, शहापूर, जिल्हा ठाणे. क्र. २) श्री काशिनाथ श्रीमंत चानकोटे, कै. श्रीमंत चंडप्पा चानकोते यांचा मुलगा, फ्लॉट क्र. १०६, पहिला मजला, श्री गणेशचंद अपार्टमेंट, गेरसे रोड, शास्त्री कॉलनी, वाशिंद पूर्व, शहापूर, जिल्हा ठाणे. क्र. ३) सौ. जगदेवी श्रीमंत चानकोटे, कै. श्रीमंत चंडप्पा चानकोते यांची पत्नी, फ्लॅट क्र. १०६, पहिल मजला, श्री गणेशचंद अपार्टमेंट, गेरसे रोड, शास्त्री कॉलनी, वाशिंद पूर्व, शहापूर, जिल्हा ठाणे. यांचेकडन १७.०२.२०२२ रोजीस रु. ९.१५.९०२/- (रुपये नऊ करोड पंधरा लाख नऊशे दोन मात्र) सह एकत्रित १८.०२.२०२२ पासून ते प्रभारीत होणारे पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडे इतर थकबाकीच्या वसुलीकरिता सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्रारे निविदा-नि-जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे.

आमच्या बँकेकडील गहाण स्थावर मिळकत सौ. जगदेवी श्रीमंत चानकोटे, कै. श्रीमंत चंडप्पा चानकोते यांची पत्नी, श्री. संतोष श्रीमंत चानकोते कै. श्रीमंत चंडप्पा चानकोते यांचा मुलगा आणि श्री. काशिनाथ श्रीमंत चानकोटे, कै. श्रीमंत चंडप्पा चानकोते यांचा मुलगा द्वारे मालकीची मिळकत

जिल्हा परिषद ठाणेच्या हद्दीत आणि नोंदणीकृत उपजिल्हा शहापूर, जिल्हा ठाणे मध्ये महसूल गाव वाशिंद, तालूक शहापूर आणि जिल्हा ठाणे मध्ये सर्व्हे क्र. १४८/२, १४५/२, प्लॉट क्र. १७५, १७६ (भाग) येथे स्थित असलेले आणि वसलेले वाशिंद, तालूका शहापूर, जिल्हा ठाणे श्री गणेशचंद नात ज्ञात इमारतीमध्ये फ्लॅट क्र. १०६, पहिला मजला, क्षेत्र मोजमापित ५७४ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र. सीमा: पूर्व: इमारत, पश्चिम: इमारत, उत्तर: रोड आणि

	कंमत : रु. २१,००,०००/ – ये एकवीस लाख मात्र)
fi	लेलावाचा तपशील
निविदा नि लिलाव विक्रीची तारीख	ठिकाण
٥६.٥४.२०२२	सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई कल्याण शाखा,
	१-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड रोड, क्ल्याण पश्चिम, मुंबई,
	ठाणे ४२१३०४.
	दूर. ०२५१-२२०३२२२, सेल क्र. ९३२५०५४२५२.

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती :

(१) इच्छुक बोलीदाराने लिलावाकरिता व्यक्तिश: हजर राहणे आणि व्यक्तिश: सहभागी होणे आणि तो/ती . याच्या/तिच्याकरिता बोली करीत असल्याची लेखी घोषणा करणे आवश्यक आहे. (२) इच्छक बोलीदार व्यवस्थापक, सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई कल्याण शाखा, १-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड रोड, <mark>ज्ल्याण पश्चिम, मुंबई, ठाणे ४२१३०४</mark> यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुक ब याद्वारे अधिसचित केल्यानसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस **द. १२.०० वा. किंवा पूर्वी ''सिर्ट** युनियन बँक लिमिटेड'' च्या नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या १०% च्या इअरकरिता पे ऑर्डर/डिमांड ु ड्राफ्टसह एकत्रित **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लिमिटेड** यांच्या नावे मोहोरबंद लिफाफ्यातूनच फक्त विहित निविदा प्रपत्रातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशिलाकरिता इच्छक खरेदीदार टेलिफोन क्र. ०२५१-२२०३२२२, सेल क्र. ९३२५०५४२५२. वर संपर्क करू शकतात. (५) मिळकत/ती ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येतील (६) मोहोरबंद निविदा याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस द. १.०० **वा**. . इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मार्गाने होणार असली तरीही प्राधिकृत . अधिकारी त्यांच्या स्वतःच्या निर्देशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीच प्रस्ताव देण्यास इच्छुक बोलीदारांच्या दरम्यान खुला लिलाव करतील आणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्य व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, सिटी युनियन बँक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील. (७) यशस्वी बोलीदाराने विक्री पूर्ण झाल्यानंतर त्विरत विक्री रकमेच्या २५% (भर**लेली इअर धरून**) आणि ७५% ची उर्वरित रक्कम विक्री निश्चितीच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे कसुरवार ठरल्यास अगोदर जमा केलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल. (८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विहित कालावधीत संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशस्वी खरेदीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे जारी करण्यात येईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंद्रणी प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता देय प्रभार/शुल्क भरायचे आहेत. (१०) यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशीर घराचा कर, वीज प्रभार आणि अन्य थकबाकी), टीडीएस, जीएसटी काही असल्यास शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळाची थकबाकी भरायची आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पढे ढकलणे किंवा रह करण्याचे सर्व अधिकार

ठिकाण: कुंबकोणम, दिनांक: २१.०२.२०२२

नोंद. कार्यालय : १४९, टी.एस.आर.(बीग) स्ट्रीट, कंबकोणम, थनजवुर, जिल्हा, तामिळनाडू - ६१२ ००१, सीआयएन - एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७ टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्स : ०४३५-२४३१७४६, वेबसाईट : www.cityunionbank.com

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई (भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५ (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१.

परि. क्र. १३ इंडियन बँकअर्जदार विरुद्ध अश्वराज मिनरल वॉटर प्रा. लि. आणि अन्य समन्स

ओ. ए. क्र. १६४ सन २०२१

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २४ **मार्च, २०२२** रोजी **दु**.

१२.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित

गाझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने **१७ फेब्रुवारी. २०२२** रोजी दिले प्रबंधक कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई

. अश्वराज मिनरल वॉटर प्रा. लि., सी/११२, मातृ स्नेहा को-ऑप.हौ.सोसा.लि., शहाड रेल्वे स्टेशन जवळ, मोहना रोड, शहाड, कल्याण (पूर्व), ठाणे–४२११०३. **आणि फॅक्टरी पत्ता येथे:** जांभुळ गाव, शांती सागर रिसॉर्ट रोड, तालुका अंबरनाथ, जि. ठाणे. श्री. निर्तित दिगंबर लोने, मे. एश्वराज मिनरल वॉटर प्रा. लि., सी/११२, मातृ स्नेहा को आंप.हौ.सोसा.लि., शहाड रेल्वे स्टेशन जवळ, मोहना रोड, शहाड, कल्याण (पूर्व), ठाण-४११९०३ चे संचालक आणि राहतात येथे: सी/१११, मातृ स्नेहा को ऑप.हौ.सोसा.लि., शहाड रेल्वे स्टेशन जवळ, मोहना रोड, शहाड, कल्याण (पूर्व), ठाण-४२१९०३

श्री. स्विनित दिगंबर लोने, सी/११२, मातृ स्नेहा को-ऑप.ही.सोसा.लि., शहाड रेल्वे स्टेशन जवळ, मोहना रोड, शहाड, कल्याण (पूर्व), ठाणे-४१११० आणि राहतात येथे: बालचंद्र अपार्टमेंट, रूम क्र. १२, बिल्डिंग क्र. २, काबडेस हॉस्पिटल समोर, शिवाजी नगर, नोंदेड-४३१६०२.

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे डोंगरी, भाईंदर प., तालुका जिल्हा ठाणे, येथील खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या जमीन मिळकती श्रीमती सांतान जॉन बोर्जीस, श्री. गॉडफ्री जॉन बोर्जीस, श्री. मायकल जॉन बोर्जीस, असिता जॉन बोर्जीस व स्मिता एडवर्ड बोर्जीस या अशिलाचे व त्याचे नातेवाईकांच्या सामाईक मालकीच्या होत्या. त्याचे नातेवाईकांनी आमचे अशीलांचे नावे नोंदणी नोंदणीकृत हक्कसोडपत्र टनन-१२-१४१६/२०१९ दिनांक ०५/०२/२०१९ रोजी दिलेले आहे, आजिमतीस आमचे अशील खालील जमीन मिळकतीचे मालक आहेत. तरी खालील जमीन मिळकतीचा कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये केल्यास आमचे अशीलाना बंधन कारक राहणार नाही. मिळकतीचे परिशिष्ट

अनु	गाव	नवीन सर्व्हे नंबर	जुना सर्व्हे नंबर	हिस्सा नंबर	क्षेत्र चौ.मी.	
१	डोंगरी	ч	३अ	22	२५	
2	डोंगरी	ч	३अ	30	६५	
¥	डोंगरी	30	१६	५० अ	200	
8	डोंगरी	38	१४	१८ अ	१८००	
ų	डोंगरी	33	१३	२९ अ	११५० १६५० पैकी ७००	
ξ	डोंगरी	30	१६	६१ अ		
હ	डोंगरी	४१	३५	३अ	२०८०	
۷	डोंगरी	88	38	२० अ	300	
٩	डोंगरी	५१	४३ अ	२४ अ	१०५०	
१०	डोंगरी	७३	१९०	१९	२५०	
११	डोंगरी	७३	१९०	22	१८०	
१२	डोंगरी	৩८	१८६	१३ अ	७ ३८	
१३	डोंगरी	৩८	१८६	१३ ब	५०५	
१४	डोंगरी	8\$		२अ	२५०	
१५	डोंगरी	30	१६	६७ अ	८००	
१६	डोंगरी	8\$		५अ	१५०	
१७	डोंगरी	₹७		१९	२००	
१८	डोंगरी	५३		६अ	१३०	
9.0	टोंगगी	(, 3		∨ 2J	930	

श्री. केनेट आर. गऱ्या ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, वेंकटेश पार्क, . माईंदर प., ता. जिल्हा ठाणे-४०१ १०१

जाहीर सूचना

तमाम जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही आमच्या अशिलाद्वारे सदर मिळकतीच्या प्रस्तावित संपादना संदर्भात याखाली लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेली **(''सदर मिळकत'')** आणि फ्लॅट धारक क्र. डी - ५४ मोजमापित ६०० चौ. फूट (चटई क्षेत्र) यासाठी **श्री. दिपक एन राव आणि श्री. आमिर डी.राव,** ज्यांचा पत्ता डी - ५४, आराम सीएचएस लि., वाकोला, सांताक्रुझ – ४०००५५ <u>(''**मालक'')**</u> यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आम्ही तपासत आहोत.

मालकांनी आम्हाला सादर केले आहे की, सदर मिळकतीसंदर्भातील आराम सीएचएस लि. द्वारे निर्गमित वर्ष १९६४ चे मूळ वाटप पत्र आणि सदर मिळकतीसंदर्भातील दिनांक ११ ऑगस्ट, १९७१ रोजीचे मूळ करार (यानंतर ''**हरविलेले करार''** उल्लेखावे) हे हरविले

आहे, सापडत नाही आणि/वा हरविले आहे. कोणत्याही व्यक्ती वा पक्ष ज्यांना याबाबत कोणतीही माहिती असेल अथवा ज्यांना मूळ हरविलेल्या कराराचा कब्जा वा दावेदार हा हक्क स्वरूपात, नामाधिकार, हितसंबंध, दावा हा विक्री स्वरूपात, गहाण, प्रभार, भाडेपट्टा, धारणाधिकार, अभिहस्तांकन, उप-भाडेपट्टा वा अन्य कोणत्याही स्वरूपात असल्यास, मूळ हरविलेल्या कराराच्या तत्वावर सदर मिळकत आणि त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात असल्यास, लिखित पद्धतीने संबंधित कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसात खालील नमूद -पत्त्यावर याद्वारे सूचना देण्यात यावी. पुष्ठ्यर्थ कागदोपत्रांसह अशा सूचना/दावा प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसात आमच्याद्वारे प्राप्त न झाल्यास, त्यानंतर असे गृहीत धरण्यात येईल की, सदर मिळकतीसह व्यवहार करण्याचा सर्वस्वी हक्क मालकांना असून सदर मेळकतीसदभीत कोणताही प्रतिकूल हक्क, नामाधिकार, हितसबध वा मागणी कोणत्याही स्वरूपात नाहीत आणि सदर सर्व बोजांपासून मुक्त आहे आणि अशा दावा आणि मागणींच्या संदर्भाशिवाय मालकांसह आमचे अशील सदर मिळकतीसंदर्भात व्यवहार पूर्ण करण्याचे दायित्व आमच्या अशिलांना आहे आणि अशा व्यक्तीचा दावा असल्यास, अधित्याग केल्याचे वा सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलावर बंधनकारक नसेल.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील वाकोला पूर्व, गंताक्रुझ - ४०००५५ येथे स्थित असलेले आणि वसलेले आणि गाव कोळे-कल्याणचा सीटीएस क्र. २०५६, बी/१-१९, २०४४/१-८ धारक जिमनीवर बांधकामीत आराम सीएचएस लि.च्या इमारतीच्या डी-विंगच्या पाचव्या मजल्यावरील मोजमापित साधारणपणे ६०० चौ. फट (चर्ट्ड क्षेत्र),फ्लॅट धारक क्र. ५४ मधील हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध त्यासह नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/६९७ सन १९६४ धारक महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह नोसायटीज ॲक्ट, १६६० अन्वये नोंदणीकृत आराम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे निर्गमित १३ ऑक्टोबर, १९६४ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ४८८ अन्वये धारण विभिन्न क्र. ६३२४ ते ६३६८ (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५०/- (पन्नास) चे ४५ (पंचेचाळीस) पूर्ण भरणा शेअर्स.

स्थळ : मुंबई तारीख : २३/०२/२०२२

सही / -ए. एम. खरे वकील

१ ला मजला, अशोक स्टोअरच्या वर, भिमवाडा, वडाळा (पू.), मुंबई - ४०००३७

कब्जा सूचना

□ HDFC

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

मंबर्ड शाखाः ए-९०१, ९ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई-४०० ०१३. दूरध्वनी क्र. : ०२२-६६११३०२० नोंद. कार्यालय: रेमन हाऊस, एच.टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. सीआयएनः एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६. संकेतस्थळ: www.hdfc.com

न्याअर्थी, **हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या** प्राधिकृत अधिकारी/ऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (२) अंतर्गत खालील कर्जदार/कायदेशीर वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी यांना त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद रकमेसह सदर सूचनेमधील नमूदनुसार वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य दराने त्यावरील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. ही रक्कम सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करण्यासाठी बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी केलेल्या आहेत

П	ગતાલા ગાહત.					
П	अनु.	कर्जदार/कायदेशीर वारस आणि	थकबाकी रक्कम	मागणी सूचनेची	कब्जाची	स्थावर मिळकत (तीं)/तारण मत्तांचे वर्णन
Ш	क्र.	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव		तारीख	तारीख	
П	१	श्री. कांबळे विशाल गंभिर आणि	र. २६,६९,४११/-	१८.०५.२०२१		
Ш		सौ. कांबळे अनुसया विशाल	३०.०४.२०२१*		(सांकेतिक कब्जा)	२/१३-१, २/१३-२, २/८, गाव मुठवळ, बापगाव
П			रोजीस			रोड, ताल-भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०८

*सह वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपार्जित प्रयोज्यनुसार पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार, इ.

तथापि, येथे वरील नमूद कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी थकीत रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, एचडीएफसीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकती(तीं)चा/तारण मत्तांचा कब्जा त्यांना सदर अधिनियमाच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील नमूद तारखेस घेतला आहे.

विशेषत: येथे नमूद केलेले कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, उपरोक्त स्थावर मिळकती (र्ती)/तारण मत्तांशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर स्थावर मिळकती (तीं)/तारण मत्तांशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.च्या गहाणाच्या अधीन राहील. कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

पंचनामा आणि वस्तुसूचीची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे आणि कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना सर्वसाधारण कामकाजाच्या वेळेत कोणत्याही

कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून संबंधित प्रत प्राप्त करण्याची विनंती करण्यात येत आहे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. करिता ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी दिनांक : २३-फेब्र्-२०२२

PUBLIC NOTICE

lotice is hereby given to all that m clients are investigating the title fo intended purchase and transfer of Fla No. 12 along with its Shares, located on the 2nd Floor of the Society building known as 'East View belonging to East View Co-operative Housing Society Ltd., having address at Plot No. 782, 4th Road, TPS III Khar (W) Mumbai 400052 more particularly described in the Schedule of Property, hereunder written. The said flat along with its shares stands n the names of Mr. Vimal Velji Haria who is a member of the Society nolding Share Certificate No.12 fo shares of Rs. 50/- each bearing Serial Nos. 56 to 60 (both included) Any person/s having any claim i respect of the above mentioned Fla by way of sale, transfer, mortgage inheritance, lease, lien, charge possession, gift, devise, bequest o n anv manner whatsoever, is/are equested to make the same in writing to the undersigned within 15 days o the date of publication of this notice along with necessary documents to substantiate any such claim and/or objection to the undersigned within the prescribed period failing which any such claim or objection shall be considered as relinquished, abandoned or waived without any further reference

Schedule of Property Flat No. 12, admeasuring 495 sqft carpet area on the 2nd Floor of the Society building known as East View belonging to East View Co-operative Housing Society Ltd., having address at Plot No. 782, 4th Road, TPS III, Khar (W), Mumbai 400052, along with its Shares bearing Serial Nos 56 to 60 (both included) vide share certificate no.12 issued by East View Co-operative Housing Society Ltd. Shiv Malhotra

Advocate, Bombay High Court Mobile: 9892899999 Email: shivmalhotra@hotmail.com Win Business Suites, 2nd floor, Khar Lotia Palace, Linking Road Khar (W), Mumbai 400052.

जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, परिशिष्टामध्ये नमुद असा फ्लॅट श्री. ओमकार सुधिर शिरधनकर आणि कै. सौ. नम्रता सुधिर शिरधनकर यांना हस्तांतरित/विक्री केला होता. कै. सौ. नम्रता सुधिर शिरधनकर यांचे दिनांक २६.०८.२०१८ रोजीस निधन झाले. कोणत्याही व्यक्तींना विक्री, गहाण, प्रभार, विश्वस्त किंवा अन्यकाहीच्या संदर्भामध्ये कोणतेही दावे जर असल्यास ते सदर लिखित सदरच्या संदर्भामधील पुराव्यासह: बी३/३०१, चंद्रमुखी सीएचएसएल., लोक सुरभी कॉम्प्लेक्स, कल्याण-पश्चिम, ठाणे-४२१३०१ येथे या सूचनेच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे.

वरील नमूद फ्लॅटकरीता माहिती-दिनांक २८ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या नोंदणीकृत कराराच्या सुकृताद्वारे नामाधिकार आणि हितसंबंध असलेल्या राजेंद्र प्रसाद रोड, मुलुंड-पश्चिम, मुंबई-४०००८० येथे वसलेले, असलेले आणि स्थित आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील गाव मुलुंड, तालुका कुर्लाच्या सीटीएस क्र. ७५५(भा.) धारक जिमन आणि मैदानाचे सर्व ते भाग आणि विभागाच्या पूनर्विकास येथे स्थित बांधकामा अंतर्गत बिल्डिंगीमधील रहिवासी फ्लॅट क्र. डी-२०२, मोजमापित एकुण ३५१.२३ चौ.फूट चटई क्षेत्र संलिग्नित ३२.६३ चौरस

शिक्का वकील घनश्याम सकपाळ द्र. क्र. ९६९९०८७४६७.

मीटर्स.

जाहीर सूचना

ाखालील लिखित **परिशिष्टामध्ये** अधिक स्वरूपात वर्णन भाडेपट्टा धारक जिमन आणि त्यावरील उभारीत चनेसाठी(यानंतर **सदर मिळकत** असा उल्लेख) डीव्हीके रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज ॲक्ट. १९५६ च्या तरतदीं अंतर्गत नोंदणीकत कंपनी आणि ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे, बी-२१, १ला मजला, एम्पायर महाल ८०६, डॉ. आंबेडकर रोड, खोडादड सर्कल, दादर, मुंबई-४०० ०१४ यांचे सर्व नामाधिकार तपासत आहोत.

सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणताही भाग समाविष्टीत कोणतेही हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर), फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) किंवा त्यावरील बांधलेला आणि/किंवा . बांधण्यात येणारे कोणतेही बिल्डअप क्षेत्राच्या संदर्भामध्ये किंवा विरोधात कोणताही दावा. मागणी. हक, लाभ किंवा हितसंबंध जसे की, विक्री, हस्तांतर, , अभिहस्तांकन, अदलाबदल, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, शेअर, लाभ, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, धारणाधिकार, गहाण, प्रभार, भार, भोगवटा, केअर टेकर बेसिस, करारेनामा, विश्वस्त, सुविधाधिकार, भेट, करार, प्रलंबित वाद, वारसाहक, अंत्यदान, निर्वाह, ताबा, विकास हक्क, मार्गहक्क, राखीव, कौटुंबिक न्यवस्था/तडजोड, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हकम, भागीदारी किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर लिखित पूरक कागदपत्रासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ११३-११४, ११वा मजला, फ्री प्रेस हाऊस, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-आणि ईमेल

manisha.paranjape@dvassociates.co.in भाणि <u>objections@dvassociates.co.in</u> येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्ती किंवा व्यक्तींचा दावा आणि/किंवा आक्षेप जर असल्यास ते त्यागित, सोडून दिल्याचे, स्वाधिन आणि/किंवा परित्यागित समजले जातील

यावरील उल्लेखित परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन)

माटुंगा विभाग, दादर माटुंगा इस्टेट, एफ/नॉर्थ वॉर्ड, मंबई येथे स्थित असलेले आणि वसलेले ईआय मेजर ु अशी ज्ञात त्यावर उभी पूर्ण न झालेली इमारत त्यासह जूना सीएस क्र. १६१सी/१०, १६१डी/१० आणि १६१ई/१० आणि एकत्रित नवीन सीएस क्र. १६१सी/१०, जूना प्लॉट क्र. १६२सी, १६२डी आणि १६२ई आणि नवीन प्लॉट क्र.१६२सी चा उर्वरित भाग धारक मोजमापित १६८२ चौरस मीटर्स म्युन्सिपल जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सेमाबद्ध:

उत्तरेस व त्या दिशेने: दादर माटुंगा इस्टेटचा प्लॉट क्र १६२बी. दक्षिणेस व त्या दिशेने: डॉ. आंबेडकर रोड, र्मूर्वेस व त्या दिशेने: दादर माटुंगा इस्टेटचा प्लॉट क्र.

१६३सी आणि पश्चिमेस व त्या दिशेने: दादर माटुंगा इस्टेटचा प्लॉट क्र. १६२ दिनांक २३ फेब्रुवारी, २०२२. मनिषा परांजपे

धवल वृसोनजी ॲण्ड असोसिएटस वकील आणि सॉलिसिटर्स

सही / -

जाहीर सूचना

श्री. प्रफुल्लदत्त वसंत कारंजकर, ज्यांचा रहिवासी पत्ता आहे पंत नगर, श्री. गणेश कृप को, ऑप, हौसिंग सोसायटी लि., बिल्डींगॅ न २३४, फ्लॅट क्र. ६१२२, ३रा मजला, पंत नगर घाटकोपर (पूर्व) मुंबई ४०००७५ यांचे शेअर प्रमाणपत्र क्र. १३ शेअर क्र. ०६१ ते ०६५ (एकण ५ शेअर्स दोन्ही एकत्रित) हे हरवले/गहाळ झाले आहे.

त्यांनी नवीन शेअर प्रमाणपत्र जार्र करण्यासाठी सोसायटीला अर्ज केला आहे सोसायटीने दावे/आक्षेप जर असल्यास ते नवीन जारी करण्यापूर्वी १४ दिवसांच्या आत मागविले आहे.

> पंतनगर श्री. गणेश कृपा सी. एच. एल. लि च्या वतीने आणि करीत

सचिव

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही आमच्या अशिलाच्या वतीने याखात लिहिलेल्या **अनुसूची**मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेल्या मालमत्तेच्या (यापश्चा '**सदिनका"** असे उल्लेखित) मालका/कांच्या शीर्षकाची तपासणी करीत आहोत. सदर सदिनकेविरुद्ध/वर/च्या संदर्भात/करिता सर्व किंवा कोणत्याही व्यक्तीचा विक्री अदलाबदल, भाडेपद्वी, भाडेकरू, परवाना, न्यास, धारणाधिकार, देखभाल, वहीवाट, वारसा ताबा, जप्ती, गहाणवट, प्रभार, भेट, प्रलंबित कायदेशीर कारवाई, वापरलेला एफएसआर किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाचे आणि कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक, हितसंबंध

दावा. मागणी आणि/किंवा आक्षेप असल्यास त्यांना याद्वारे विनंती आहे की. त्यांनी सदर सचना प्रसिद्धीच्या दिनांकापासन १० (दहा) दिवसांच्या आत त्याबाबत झंजारराव ॲण्ड कं. ॲडव्होकेटस ॲण्ड सॉलिसिटर्स, पत्ता - ४ था मजला, जलाराम ज्योत, जन्मभमी मार्ग फोर्ट, मुंबई - ४०० ००१ यांना अशा हक्क, शीर्षक, हितसंबंध, दावा, मागणी आणि/किंवा आक्षेपाच्या समर्थनार्थ कागदपत्रांच्या प्रमाणित सत्य प्रतींसह लेखी सूचना द्यावी, असे न केल्यास असा कोणताही दावा. मागणी किंवा आक्षेप अस्तित्वात नाही असे समजण्यात येईल आणि जरी असा दावा, मागणी किंवा आक्षेप कायद्यानुसार किंवा अन्य मार्गे अस्तित्वात असल तरीही, दावेदाराने असा दावा, मागणी किंवा आक्षेप सोडून दिला असे समजण्यात येईल. अनुसूची

माढुंगा डिव्हिजन, ॲन्टॉप हिल, वडाळा, मुंबई-४०० ०२७ चा कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ३५५ बी (भाग) आणि २/३५७ (भाग) धारण केलेल्या नोमनीच्या प्लॉटवर स्थित 'दोस्ती ॲम्ब्रोसिया' या इमारतीच्या ९ व्या मजल्यावरील सदनिका क्र. ९०२ मोजमाप ३८२ चौरस फूट (कार्पेट आणि ९०२-ए, मोजमाप ५५६ चौरस फूट (कार्पेट)

मुंबई, दिनांक २३ फेब्रुवारी, २०२२

झुंजारराव ॲण्ड कं. करिता विक्रांत झुंजारराव

जाहीर सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

PICICI Bank खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूद तारखेची सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांनी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी करण्यात आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणुन त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

अ. क्र. १.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता सशांत शांताराम शिरकांडे/ नीलेश शिरकांडे- फ्लॅट नं.	तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता/ अंमलबजावणी योग्य मत्ता पलॅट क्र. ए-२०१, आणि ए-२०२, २ रा	सूचना पाठविल्याची तारीख /सूचनेच्या तारखेस थकबाकी जानेवारी २४, २०२२	एन ता ३०
••	३०५, श्री दुर्गा अपार्टमेंट, ५०-५० धाब्याच्या मागे, पिसवली, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०६- एलबीएमयुएम००००५५९४३०२	मजला, बेलवेडर इमारत क्र. १, सर्ल्हे/गट क्र. १६९/३, प्लॉट क्र. ४५ आणि ४६, गाव मनोर, ता. आणि जिल्हा. पालघर, महाराष्ट्र – ४०१४०३	रु. ५१,४१,७४७/-	` ? ‹
٦.	विजयकुमार सन्मुखदास पंजवानी/ दिव्या विजय पंजवानी- पलॅट नं .सी-४०१, शिव ओम टॉबर, समोर. गोल्डन नेस्ट टाउनशिप, मीरा भाईंदर रोड, मीरा रोड (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र - ४०११०७- एलबीबीआरडी००००४४१०३३७	घर/फ्लॅट क्र. डी-२१/२२, समर्पण सोसायटी, आर.एस. क्र. ३७५/२, पाईकी, ३७६ पाईकी आणि ३८६/१ पाईकी, वॉर्ड क्र. ११, ब्लॉक क्र. १८, सीटीएस क्र. ५२५, साबरी शाळेजवळ, आनंद बंगल्यासमीर, गाव तांदळजा, ता. आणि जिल्हा वडोदरा, गुजरात - ३९००१२	जानेवारी ३१,२०२२ रु. १,११,३७,७५६/-	08/ 20
₹.	शाहीन इम्रान रोकाडिया/अहमद रझा इम्रान रोकाडिया/फरहान रोकाडिया/इमरान अबूबाकर रोकडिया- फ्लॅट नं.२०३, एफ विंग, दुधवाला कॉम्प्लेक्स, २९२, बेलासिस रोड, मुंबई सॅट्रल, मुंबई, महाराष्ट्र – ४००००८/ एलबीएमयुएम००००४९४४४४२/ एलबीएमयुएम००००४९४४०५१	फ्लॉट क्र. १२०१, १२ वा मजला, एफ विंग, दूधवाला कॉम्प्लेक्स, प्लॉट २९२, बेलासिस रोड, भायखळा विभागातील सीएस क्रमांक २२२, मुंबई सेंट्रल, मुंबई, महाराष्ट्र – ४००००८	जानेवारी २८, २०२२ रु. १,७५,६०,९८५/-	08/ 20
٧.	ओमप्रकाश हरिप्रसाद पुथरण/ हेमलता ओमप्रकाश पुथरण- फ्लॅट नं.४०४, ४था मजला, नीलसिधी आमरांते, इमारत क्र. १९, सेक्टर ९ई, प्लॉट नं ०४, डीमार्टच्या पुढे, कळंबोली पनवेल जिल्हा रायगड, महाराष्ट्र, नवी मुंबई – ४००६१४/ एलबीएमयुएम००००५१४५६४३	प्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, नीलसिधी आमरांते, इमारत क्र. १९, सेक्टर ९ई, प्लॉट क्र. ०४, डी मार्टच्या पुढे, कळंबोली, पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र, नवी मुंबई - ४००६१४	जानेवारी २५, २०२२ रु. ५१,०२,१५१.००/-	३१/ २०
ч.	रिम्पा दत्ता/ श्री. देव नाथ दत्ता- सी ४०१ फ्रेसिया-१, एल.एम. रोड, बँक ऑफ इंडियाच्या मागे, नवागाव, दहिसर पश्चिम, जिल्हा मुंबई, महाराष्ट्र, मुंबई - ४०००६८/ एलबीएमयुएम००००२३७७१३८	पलॅट क्र. ३०१, ३ रा मजला, बी विंग, काकड पराडाईज, महाजनवाडी, पेणकरपाडा, मीरा रोड पूर्व, सन्हें क्र. ४५/१, ४६/२,३ ४८/४, ५, १०, ११, १४, १५, १८, १९, २०, २१, २२, २३), महाराष्ट्र, ठाणे– ४०११०७	फेब्रुवारी ०२, २०२२ रु. ५३,६५,५५६.००/-	२८ <i> </i> २०
Ε.	राजा सन्याल/ रितू सन्याल- फ्लॅट नं. बी/८०३, ८वा मजला, व्हिस्परिंग पाम्स एक्सएक्स इल्युसिव्ह सीएचएस विमिटेड, प्लॉट नंबर/बी, सेक्टर-१, लोखंडवाला टाउनशिप, आकुर्ली रोड कांदिवली (पूर्व), महाराष्ट्र मुंबई ४००१०१ - एलबीएमयुएम००००२३५३४९५	१) फ्लॅट क्र. ८०३, ८ वा मजला, बी विंग, इमारत क्र. ९, व्हिस्परिंग पाम्स एक्सएक्स इल्युसिव्ह सीएचएस लिमिटेड, प्लॉट नंबर/बी, सेक्टर-१, लोखंडवाला टाऊनशिप, आकुलीं रोड, सीटीएस क्र. १७१/१९/९०, ता. बोरिवली, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१ २) फ्लॅट क्र. ८०४, ८ वा मजला, बी विंग, इमारत क्र. ९, व्हिस्परिंग पाम्स एक्सएक्स इल्युसिव्ह सीएचएस लिमिटेड, प्लॉट नंबर/बी, सेक्टर-१, लोखंडवाला टाऊनशिप, आकुली रोड, सीटीएस क्र. १७१/१ए/१०, ता. बोरिवली, कांदिवली (पूर्व), मुंबई - ४००१०१	फेब्रुवारी ०१,२०२२ रु. ९०,२९,८१८/-	0 ? / ? 0
9 .	प्रत्हाद पांडुरंग पवार/ वंदना प्रत्हाद पवार फ्लॅट नं ४०४, मुलुंड स्काय व्ह्यू सीएचएस लिमिटेड, अरिहंत दर्पण, महद हाऊसिंग कंपाउंड, माडा बस डेपो, मुलुंड पू, महाराष्ट्र, ठाणे -४०००८१/ (एलबीटीएनई००००१९१०५१०)	फ्लंट क्र. २१०१, २१ वा मजला, डी विंग, इमारत क्र. ४, फायरफिल्ड - ए, लोढा लक्सुरिया, माजिवडा, ठाणे, पश्चिम, महाराष्ट्र, ठाणे - ४००६०१	जानेवारी १३,२०२२ रु. ७१,२८,०९८/-	07/ 70
۷.	बिता वसंत गायकवाड / दीपक वसंत गायकवाड फ्लॅट क्र. १२०२, १२वा मजला सी-विंग, भूमी गार्डन-॥, प्लॉट क्र. १० से २०, रोडपाली, पोलीस मुख्यालय जवळ, कळंबोली, महाराष्ट्र, नवी मुंबई -४१०२१८/ (एलबीपीव्हीएल००००४९७७३१७/ एलबीपीव्हीएल००००४९७७३१०)	प्लॉट क्र. १२०२, १२ वा मजला, सी विंग, भूमी गार्डन —I, प्लॉट क्र. १०, सेक्टर २०, रोडपाली, पोलीस मुख्यालय जवळ, कळंबोली, महाराष्ट्र नवी मुंबई – ४१०२१८	जानेवारी १७,२०२२ रु. ६५,८१,१५१/ –	₹ <i>0 </i>
۶.	हितेश डी. पोरवाल/ लीला दिलीप पोरवाल ५०२, ५वा मजला, ५४१ कासारअली, सिद्धांचल दर्शन इमारत, नजराना कंपाऊंड भिवंडी, महाराष्ट्र, ठाणे - ४२१३०८/ (एलबीएमयुएम००००५३३८३५२/ एलबीटीएनई००००५६३७७४५/ एलबीएमयुएम००००५०३०९९३)	पलॅट क्र. ५०२, ५ वा मजला, सिद्धांचल सीएचएसएल, प्लॉट क्र. ९, कासारअली, भिवंडी, सर्व्हें क्र. ६४, हिस्सा क्र. १, महाराष्ट्र, भिवंडी –४२१३०२	जानेवारी २४, २०२२ रू. ६२,२५,०९१/-	08/ 20
१०.	इम्रान हुसेन इझार हुसेन सय्यद/ अफसाना इझार सय्यद फ्टॅट नं.४०१, गुड लक हाईटस्, प्लॉट क्र. २० सेक्टर ९ तळोजा फेज १, बस स्टॉप, महाराष्ट्र, तळोजा – ४१०२०८/ (एलबीएमयुएम००००५४३९९८९/ एलबीएमयुएम००००५४३९९९०)	फ्टॅंट क्र. ४०१, ४ था मजला, गुड लक हाईटस्, सीएचएसएल, तळोजा पाचनंद फेज १, सेक्टर क्र. ०९, प्लॉट क्र. २०, पनवेल, महाराष्ट्र, तळोजा -४१ ०२०८	जानेवारी २४, २०२२ रु. ५०,३९,७३८/-	0 E / 2 c
११.	वीणा शिदोधन मेंदाडकर/सिदोधन सखाराम मेंदाडकर फ्लॅट क्र. डी-५०२, भूमी पार्क सीएचएसएल, फेज १ जनकल्याण नगर, मालाड प., महाराष्ट्र मुंबई - ४०००९५/ (एलबीएमयुएम००००५१५१६७७)	फ्लॅंट क्र. ७०४, ७वा मजला, बी-विंग, शिवराज हाईटस्, गाव कांदिवली, भाबरेकर नगर कांदिवली पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई- ४०००६७	जानेवारी २४, २०२२ रु. ५०,९७,४८१/-	08/ 20
१२. १३.	अमित एच. धोर्डा/निलम अमित घोर्डा सी- ९०३, अग्रवाल रेसिडेन्सी, शंकर लेन, कांदिवली पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई - ४०००६७/ (एलबीआरएजे००००४३८४६५०) आझाद सैनी/कबीर आझाद सैनी फ्लॅट क्रमांक -८०१,	फ्टॅट क्र.५०२, ५वा मजला, इन्फिनिटी हाऊस, न्यू कॉलेज वाडी, सेंट नं. ५, कलावाड रोड, नं. ६८ पी, प्लॉट क्र. ३१, गुजरात, राजकोट – ३६०००५ फ्टॅट क्र. ८०१, ८ वा मजला, एच विंग,	जानेवारी २४, २०२२ रु. ६७,४२,५९६/- जानेवारी ३१,२०२२	०६/ २० २७/
	ऑक्टाक्रेस्ट को ऑप हाऊसिंग सोसायटी, लोखंडवाला टाउनशिप, आकुर्ली रोड, सेंट्रियम शॉप मॉलच्या मागे, कांदिवली पूर्व, महाराष्ट्र, मुंबई -४००१०१/ (एलबीएमयुएम००००५१५०७७६)	ऑक्टाक्रेस्ट सीएचएसएल, इमारत क्र. २, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड. सीटीएस क्र. १७१/१ए/४९, सेंट्रियम शॉप मॉल मागे, कांदिवली पूर्व, महाराष्ट्र, मुंबई - ४००१०१	₹. २,९५,१८,५५५/-	२०
१४.	दिशांत मोहन आंचन फ्लॅट क्रमांक १, ए-विंग, एमराल्ड सीएचएस लिमिटेड, सुंदर नगर, रोड क्रमांक २, महाराष्ट्र, मुंबई -४०००९८/ (एलबीएमयुएम००००५५०६२६९)	प्लॅट क्र. १०१, १ ला मजला, बी विंग, रिझवी यूटोपिया, गाव कोळे कल्याण, सीटीएस क्र. ७३७६/ए आणि कलिना चर्च रोड, कलिना, सांताकुझ पूर्व, मुंबई – ४०००२९	फेब्रुवारी ०२, २०२२ रु. १,२२,४७,४३२/-	08/ 20
१५.	जतीश हसमुखभाई सिद्धपुरा / तंजल जतीश सिद्धपुरा आणि श्री कृष्ण कुंज, प्लॉट क्र. ६१६, सेक्टर नं. २५, गेट ए, राघा कृष्ण मंदिरासमोर, शेंडे हॉस्पिटलच्या मागे, आरजी पटेल मार्ग, द्वारस्काधीश मंदिराजवळ, निगडी प्राधिकरण पुणे, महाराष्ट्र पुणे -४११०४४./ (एलबीपीयुएन००००४२५१३१८)	कार्यालय क्र. ५०४, ५ वा मजला, इमारत बी, गगन उनो ढोले पाटील रोड येथे स्थित, स्टार्ट मिलेनियम समोर, अंतिम प्लॉट क्र. १५३, (जुना सक्हें क्र. २०३, १०४ ए, १०४ ए), सिटी सव्हें क्र. ३८, १८/१, ३८/२, ३९, ५७, प्लॉट क्र. ५ ते ८, पाईकी, प्लॉट क्र. ५, घोरपडी, पुणे घोरपडी, ढोले पाटील रोड, ता. हवेली, जिल्हा – पुणे, महाराष्ट्र – ४११००१.	जानेवारी १३,२०२२ रु. ६०,८७,५२९.०१/-	३१/ २०
१६.	देवेंद्र गोविंद गोपलानी/ दिव्या वेद किश्नानी/ आणि फ्लॅट नं.२०३, ''साई ललिता अपार्टमेंट'' न्यू कॉलनी नागपूर, नागपूर – ४४०००१/ (एलबीएनएजी००००२४२३५२७/ एलबीएनएजी००००२०१०७४२)	पलॅट क्र. १०१, १ ला मजला, देव हाईटस्, केटी नगर स्केअर जवळ, काटोल रोड लेआऊट जवळ, उपासनी महर खासरा क्र. १५८, १५९, १६३/४, १६३/४, १६३/४, १६०/१ आणि १७०/२ बोरगाव खारे, प्लॉट क्र. १५, अपानी महाराज खारे, तारकुंडे नगर पीएसके क्र. ८, सिटी सक्हें क्र. ५५८. शीट क्र. ६५, अटोल रोड, वॉर्ड क्र. १५, केटी नगर स्केअर जवळ, महाराष्ट्र, नागपूर – ४४००१३.	जानेवारी १३, २०२२ रु. ६६,२४,७४२.६/-	₹०/ २०
१७.	केवल दुर्गादास परदेशी/प्रिया केवल परदेशी/ आणि ११४८, सैफी लेन मार्ग रोड कॅम्प, पुणे - ४११००१७ (एलबीपीयुएन०००५०८१०२९/ एलबीपीयुएन००००४८४०००३)	दुकान क्र. ३, आणि दुकान क्र. ४, तळमजला, रिलायन्स अपार्टमेंट पेट्रोल पंप लेन, नानापेठ ६४३ येथे स्थित, रास्ता पेठ शॉप क्र. ३, सिटी सर्व्हें क्र. ६३४/३ आणि दुकान क्र. ४, सिटी सर्व्हें क्र. ६२३, महाराष्ट्र, पुणे - ४११००२.	जानेवारी १७,२०२२ रु. ६४,९४,०४३.९९/-	08/ 20
१८.	चंद्रकांत रचाळे/छाया रचाळे/ बी ८ दिग्विजय कॉलनी, वडगाव मावळ पुणे, सन्हें क्र. १४१८ दिग्विजय कॉलनी, पुणे - ४१२१०६/ (एलबीपीयुएन००००४६२८६४८/ एलबीपीयुएन००००४६२८६३८/ एलबीपीयुएन००००५१२७६९५)	कार्यालय क्रमांक २०२ आणि २०३, २ रा मजला, "प्रगती टॉवर्स" अंतिम प्लॉट क्रमांक ८० (जुना – १९/१) नरवीर तानाजी वाडी, शिवाजी नगर बस स्टैंड रोड, शिवाजी नगर समोर. सिटी सल्हें क्र. १५८६/१५९०, पुणे– ४११००५.	जानेवारी २९, २०२२ रु. १,१२,०५,३७५/-	08/ 20
१९.	राजेश जी. हेगडे/ कविता आर. हेगडे/ आणि खोली क्रमांक ०६, इमारत क्रमांक १२, जुनी बीएमसी कॉलनी, केडी गायकवाड नगर, सरदार नगर क्रमांक ०२, रावली कॅम्प, सायन कोळीवाडा, मुंबई - ४०००२२./ (एलबीपीव्हीएल००००५०४५८०२)	प्लॉट क्र. ००४ आणि ००५, सी विंग, तळमजला, टाईप – बी, पवन लॅण्डमार्क म्हणून ओळखली जाणारी इमारत सर्व्हें धारक क्र. ६५/२ आणि ६५/३सी, टाईप बी, बोईसर पश्चिम, गाव पास्थळ, तालुका पालघर, जिल्हा पालघर, ठाणे – ४०१ ५०४.	जानेवारी २२, २०२२ रु. ७८,१६,७६५/-	08/ 20
२०.	शौनित केनी मोटवानी/ पाले ब्ल्यू डॉट/ ज्योतिका केनी मोटवानी/ केनी विजय मोटवानी/ आणि फ्लॅट क्रमांक ११, क्लोव्हर पार्क रॉयल, लेन. क्र. ७, कोरेगाव पार्क, महाराष्ट्र, पुणे – ४११ ००१. / (एलबीपीयुएन०००४८०६१७०)	गाव घोरपडी, उपजिल्हा तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, कोरेगाव पार्क पुणे येथे स्थित, असलेले आणि वसलेले घोरपडी संगमवाडी टाऊन प्लॅमिंग स्क्रीमच्चा प्लॉट क्र. ३५२ (भाग), वेलिंग्टन म्युस, विंग ५, ४ था मजला, फ्लॅट क्र. ४०३ (जुने फ्लॅट क्र. २७)	जानेवारी २२, २०२२ रु. १,१०,२४,५८९/-	08/ 20

दिनांक: फेब्रुवारी २३, २०२२ प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड